

September 9, 2021

To,
Dept of Corporate Services (CRD)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement- Annual General Meeting.

Ref: Scrip Code: BSE - 506186

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings of the advertisement in relation to the Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means and the same is also being displayed on the website of the Company viz. www.galaxycloudkitchens.in

Kindly acknowledge the same.

For Galaxy Cloud Kitchens Limited

Suchita Rajput Company Secretary

Encl: a/a

ertificates any person having claims or objection for the ssue of Duplicate Share Certificates as foresaid shall lodge claims or objections with the Company at its Registered office at Pahadi /illage Off the Western Express Highway Goregaon (East) Mumbai - 400 063 within 1 days from this date of publication, if no claims or objections are received for the same within the said period, then the Company will proceed to issue duplicate Share Certificates The original share Certificates shall be treated cancelled once the duplicate share certificates are issued by the company Place Mumbai | Date:- 07-09-21

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Mr. Inder Kumar Gupta (hereinafte referred to as the "Owner") is negotiating with our clients for sale of Flat No. 1702 admeasuring 1838 square feet (carpet area) on the 17th floor in the Wing "A" in the building known as "R A Residences" (hereinafter referred to as "said Building") constructed on all that piece and parcel of land bearing Cadastra Survey No. 12. Matunga Division containing by admeasurement 42.100 square vards equivalent to 35 200 96 square meters situated at Dr. Ambedka Road, Dadar (East), Mumbai - 400 014 ir the Registration District and Sub-District o Mumbai Suburban together with 2 (two) car parking spaces in the stilt / open podium of the said Building and togethe with all his rights, title, interest and entitlements under the Agreement for Sale dated 25th January, 2019, executed between the Owner and Messrs. R. A. Associates, a partnership firm, and registered with the office of the Sub-Registrar of Assurances under Seria No. BBE-1/792/2019 (all collectively referred to as "the said Premises").

All persons having any claim and/o objection against or in respect of the said Premises or any part thereof by way of sale, transfer, assignment, exchange, easement right, interest, share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien mortgage, charge, encumbrance occupation, covenant, right of way, trust gift, inheritance, bequest, maintenance possession, agreement, lis-pendens, family arrangement/settlement, decree or order of any court of law or any concerned authority partnership or otherwise howsoever and o whatsoever nature, are hereby requested to give notice thereof in writing, along with supporting documents, to the undersigned at 42, Maharashtra Bhavan, Bora Masjid Street, Behind Handloom House, Fort, Mumbai - 400001 and email id at: snehali.karkera@sdassociates.in within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, the claim and/or objection, if any, of such person of persons will be considered to have been waived, released, relinguished and/o ahandoned

Dated this 7th day of September, 2021 Snehali Karkera Partner Sd/-

SD & Associates

(Advocates & Solicitors)

PUBLIC NOTICE

KANPUR PLASTIPACK LTD

NOTICE hereby given that Share Certificate No.12024 and 16696 for 200 ordinary Shares bearing Distinctive Nos 1923601 to 1923700 and 2390801 to 2390900 Folio No. 15825 and 16792 of KANPUR PLASTIPACK LTD standing registered in the name of Dilic vallabhdas Bhatia and Hemanti Dilip Bhati as/have been lost and that the application for the issue of Duplicate Share Certificate in espect thereof has/have been made to the company any person who has/have any claim respect of the said Share Certificate should lodge such claim with the company at its egistered office at the address given above within one month from the date of this

Diliphhai. Address: Prabha Villa 7"Road, Santacruz (East

PUBLIC NOTICE Shri. Sudhir Vasudeo Bhosale

Member/ Owner Flat No. G/204. Shree Shankeshwar Nagar F & G wind Co.op. Housing Society Ltd. Ashokvan, Shiv Vallabh Road Dahisar (East). Mumbai- 400068 Maharashtra State Holding Share Certificate No. 44 Distinctive Nos. 216 to 220 Date 20/3/2011, & Was Expired on Dated 9/2/2021 Without making Nomination for the same. Their Lega Heirs Has Applied to Society on Dated 5/9/2021 About transfer of the said Shares/ Flat on own name. If anyone i having any Claim/ Objection should contact/ write to the Society Secretary within 15 (Fifteen) days. There after n claim will be considered & the society will proceed for the transfer.

Sd Pramod Wankhade (Secretary Date: 07/09/202

PUBLIC NOTICE

The society hereby invites claims or objections from the heir/heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society to the said Mr. Ranchhodram D. Choudhary within a period of 15 days from the publication of this notice, with certified true copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims or objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants, objectors, in the office of the society / with the Secretary of the society ween 10.00 A.M. and 6.00 P.M. from the date of publication of the notic till the date of expiry of its period.

Date: 07.09.2021

Sd/-Hon. Secretary

Sealed tenders are invited for sale of the property being Flat No. 5 on ground floor having carpet area of 501 Sq. ft. in the society known as Dolly Apartment CHS Ltd., situated at Plot No. 5, Lower Known as Dolly Apartment CHS Ltd., situated at Plot No. 5, Lower Govind Nagar, Chincholi, Malad (West), Mumbai-400 064 bearing CTS No. 83/4 within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, constructed in the year 1975-76 consisting of Gr+4 without lift with all the undivided rights, THE BID FOR THE BOMBAY SUBURBAN COSMOPOLITAN EDUCATIONAL TRUST' along with Demand Draft/Pay order of Rs. 5,00,000/- (Rupees Five lakhs only) towards Earnest Money Deposit amount drawn on any bank and payable at Mumbai within 30 days from the date of publication of this notice. The 'Sale' of the said property shall be subject to prior sanction of Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai. Conditional offers shall not be accepted, and the Trustees have all rights to reject any or all bids without assigning any reason whatsoever. Bidder shall submit their bid to the registered address of the Trust at Ambopati Premises CHS., Opp. Hanuman Mandir, Chincholi, Malad (West), Mumbai-400 064 between 11 a.m. to 4 p.m. office hours within 30 days of publication of this notice.

Date: 07.09.2021

For and on behalf of The Bombay Suburban Cosmopolitan Educational Trust

Sd/-Mr. Chandrashekar S. Shetty

(Managing Trustee)

SHREYAS INTERMEDIATES LIMITED

(CIN: L24120PN1989PLC145047) Regd. D-21, D-22, D-23, MIDC Industral Area, Lote Parshuram, Taluka Khed, Dist.-Ratnagiri - 415 722 • Tel No. 02356 272471. Fax: 02356 272571:

Email Id: info.shreyasintermediates@gmail.com, Website: www.shreyasintermediates.co.in

NOTICE OF THE THIRTY SECOND ANNUAL GENERAL MEETING,

E-VOTING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the Thirty Second Annual General Meeting (AGM) of Shreyas Intermediates Limited (the Company) will be held on Thursday, September 30, 2021 at 11.00 AM (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business set forth in the Notice dated 20 August, 2021 convening the meeting. The venue of the meeting sha be deemed to be the Registered Office of the Company, D-24/25/26, M.I.D.C., Lote Parshuram, Taluka Khed, District Ratnagiri 415722, Maharashtra. Members attending the AGM through VC / OVAM shall be reckoned for the purpose of quorum for the AGM as per Section 103 of the Companies Act, 2013.

In accordance with General Circular No. 20 / 2020 dated 5th May, 2020 read with General Circular Nos. 14 / 2020 dated 8th April, 2020, 17 / 2020 dated 13th April, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021 of the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/79 dated 12^t May, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 , issued by the Securities and Exchange Board of India, the Company has sent on **Monday, 6th September, 2021,** the Notice of the Thirty Second AGM and Annual Report for the year ended 31st March, 2021, through electronic mode, to those Members whose e-mail addresses are registered with the Depository Participants Link Intime India Private Limited (LIIPL), the Registrar and Share Transfer Agents, Notice of the AGM and the Annual Report for the year ended 31st March, 2021, circulated to the Members is also available on the website of the Company www.kesarpetroproducts.com and on the websites of BSE Limited.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 (ACT) read with Rule 12 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Register of Members and the Share Transfer Register of the Company shall remain closed from **Friday, 24**th September, 2021 to Thursday, 30th September, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide Members the facility to exercise their right to vote on Resolutions set forth in the Notice of the AGM, by electronic voting system platform (remote e-Voting) provided by LIIPL.

Remote e-Voting period commences on Monday, 27th September, 2021 at 9.00 AM (IST) and ends on Wednesday, 29th September, 2021 at 5.00 PM (IST). During this period, Members holding shares in physical or dematerialized form as on Thursday, 23rd September, 2021 i.e. the cut-off date, may cast their votes electronically. The e-Voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. Those Members, attending the AGM through InstaMeet facility provided by LIIPL, have not cast their votes or Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system at the meeting from 1.00 PM (IST) till the expiry of 15 minutes after the AGM is over. Members who have cast their votes through remote e-Voting prior to the AGM will be eligible to attend / participate in the AGM through InstaMeet, but will not be eligible to vote again at the meeting Voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date of Thursday, 23rd September, 2021. Any person who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast the vote electronically on all Resolutions set out in the Notice of the AGM.

Members can accord their assent / dissent by accessing the website https://instavote.linkintime.co.in and logging by using their user ID and Password.

A person, who acquires shares of the Company after Notice of the AGM is sent and holds shares as or the cut-off date for voting i.e. on Tuesesday, 23rd September, 2021, may obtain login ID and Password by sending a request to **enotices@linkintime.co.in.** However, if such shareholder is already registered with LIIPL for remote e-Voting, then the existing User ID and Password can be used for casting the vote Mr. Pankaj Desai, Practicing Company Secretary (ACS 3398, CP 4098), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting and voting at the AGM to ensure that the voting process is done in a fair and transparent manner.

The procedure of electronic voting is mentioned in the e-mail sent to Members by LIIPL. In case Members have any queries regarding e-Voting, they may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) and Insta Vote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on Telephone: 022 – 49186000.

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of the same provided by LIIPL at https://instameet.linkintime.co.in. In case Members have any queries regarding remote e-Voting / e-Voting during the AGM, they may address the same to enotices@linkintime.co.in or Call +91 (022) 49186000.

Documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without payment of any fee by Members from the date of circulation of the Notice up to the date of the AGM Members seeking to inspect such documents are requested to send an email to <u>investorservices@</u> shreyasintermediates.com.

> For Shreyas Intermediates Limited Sd/-

SURYA PRAKASH PANDEY WHOLE-TIME DIRECTOR DIN: 01898839

CORRIGENDUM

This refers to a public notice published in Business Standard in English and Mumbai Lakshwadeep in Marathi on 4th Sept., 2021 for purchase and of property by my clients from Mr. Deepak Kumar Seth and Mr. Raniar Kumar Seth.

It has come to our Notice my address (Advocate Mandar Patki) in the advertisement published was incorrect and that same has to be read as 'Shop No. 1, Limani Bhuvan Bldg No. 2, Sainath Nagar LBS Road, Ghatkopar (West), Mumbai Maharashtra'

The people are requested to take the note of the same.

Adv Mandar Patki

Advocate

JPT SECURITIES LIMITED CIN: L67120MH1994PLC204636

Registered Office: SKIL House, 209, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai - 400, 023 Tel No.: 022-6619 9000; Fax No.: 022-269 6024

E-mail: company.secretary@jptsecurities.com; Website: www.jptsecurities.com

NOTICE NOTICE is hereby given that 27th Annual General Meeting ('AGM') of the Members of the JP

ecurities Ltd ('Company') will be held on Wednesday, September 29, 2021 at 1545 Hours at Babasaheb Dahanukar Hall, Oricon House, 12, K. DubhashMarg, Kala Ghoda, Fort Mumbai – 400 001, to transact the Business as set out in the Notice convening AGM, whic s being sent to the Shareholders along with Annual Report for the financial year ende March 31, 2021 at their registered addresses/electronic mode to those members whos a-mail addresses are registered with the Company/ Depository Participants (s) fo communication purposes and same are also available on the Company's website a www.jptsecurities.com. Further, copy of the Notice of 27th AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at <u>www.evotingindia.com</u> The member entitled to attend and vote at the meeting may appoint a Proxy to attend and vote on a poll instead of himself/herself and the Proxy need not be a member of the Company. The instrument appointing Proxy to be valid should be deposited at the registered office of the Company not less than 48 hours before the Commencement of the meeting. Th Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closes rom Thursday, September 23, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both day nclusive) for the purpose of AGM.

n terms of and in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 201 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India. it is hereby informed that: (a) Members can cast their vot through remote e-voting facility provided by CDSL. Apart from providing remote e-voting facility, the Company is also providing facility for voting by poll at the AGM for all those members who shall be present at the AGM but have not casted their votes by availing the remote e-voting facility; (b) Members holding shares either in physical form or ir dematerialized form as on cut-off date i.e. Wednesday, September 22, 2021, may cast thei vote electronically on the business as set out in the Notice of AGM through remote e-votin facility of CDSL; (c) Any person, who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, Septembe 22, 2021, can follow the process for generating the Login ID and Password as provided in the Notice of AGM; (d) The remote e-voting facility shall commence on Sunday, Septembe 26, 2021 at 09.00 hours and end on Tuesday, September 28, 2021 at 17:00 hours; (e) In case of queries, members may refer to Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email helpdesk.evoting@cdslindia.com.

Place: Mumbai Date: Sentember 06, 2021 By Order of the Board of Director JPT Securities Ltd

> Avni Garnar Company Secretary



Relationship beyond banking JACOB CIRCLE BRANCH

Model Residency CHS Ltd. 605, Bapurao Jagtap Marg, Jacob Circle MUMBAI - 400011 TELEPHONE NO. 23085260, 23081697, 23010693

Annexure-VI

[Rule-8(1)] POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas

The undersigned being the authorized officer of the BANK OF INDIA under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 03-09-2019 calling Upon the borrower Mr. Arun Sheshdhar Mishra to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,00,364 + 5,91,903.88 +interest ie. 1692267.88/- plus interest (Sixteen Lakhs Ninety two thousand two hundred sixty seven and eighty eight paise Plus interest) within 60 days from- the date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule of

the said rules on this 31th day of August of the year 2021 The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Bank Of India for an amount Rs.1692267.88/and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of sectior 13 of Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of MHADA Complex, 206, 2nd floor, Ghatkopar Mankhurd link road, Mankhurd west, Mumbai Maharashtra - 400088 Bounded:

On the North by-Buidling

On the South by Road On the East by MHADA Complex On the West by - Road

SD/-**Authorized officer**

Date: 31/08/2021 Place: Mumbai

Bank of India

HeroHousing Finance

HERO HOUSING FINANCE LIMITED

Ph: 011 49267000, Toll Free No: 1800 212 8800, Email: customer.care@herohfl.com Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148

Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

DEMAND NOTICE

Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules" hereas the undersigned being the Authorised Officer of Hero Housing Finance Limited (HHFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Rules alreadissued detailed Demand Notices dated below under Section 13(2) of the Act, calling upon the Sorrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) (all singularly or together referred to "Obligors")/Lega Heir(s)/Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned and the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the espective copy from the undersigned on any working day during normal office hours.

respective copy from the undersigned on any working day during from a force hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Obligor(s) /Legal Heir(s)/Legal Representative(s) to pay to HHFL, within 60 days from the date of the respective Notice/s, the amounts indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to HHFL by the said Obligor(s) respectively.

HHFMUMHOU Asif Shabbir Ansari, Rs. 33,35,825/- 27-Aug-2021 08-Aug 19000005909 Zakiya Asif Ansari as on 25-08-2021 21	Loan Account No.	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s)	Total Outstanding Due Rs. as on below Dates		Date of NPA
				27-Aug-2021	08-Aug 21

Description of the Secured Assets / Immovable Properties / Mortgaged Properties: Flat No 601, 6th Floor, Mayfair Sonata Greens Co-operative Housing Society Limited, Godrej Hiranandani Link Road Off. L.b.s. Marg, Vikhroli West, Near Varsha Nagar Bus Stop, Plot Bearing Survey No. 143/2 (pt), 143/5 (pt), 139/3(pt), 144/1(pt), And C.T.S No. 2a/2, Village-Gharkopar, Taluka- Kurla, District And Subdistrict Graeter Mumbai, Mumbai-400079 (having Carpet Area Admesauring 225 Sq. Ft.) Bounded by: North: Internal Road, East: Veer Sawarkar Marg, South: Under Construction, West: Old Building HHFMUMHOU Arjun Dhansure Tamatta, Rs. 30.06.937/-27-Aug-2021 05-Aug

21000011950 Koyala Arjun Tamatta escription of the Secured Assets / Immovable Properties / Mortgaged Properties: Flat No 403 th Floor, Wing- 4, Building No. 2, Shree Township, Type- A, Survey No. / Gut No. 10 + 58 /1, Village Cambalgaon, Taluka And District Palghar, Maharashtra- 401501 (having Carpet Area

ring 625 Sq. Ft.) Bounded by:North: Building No. 3, East: Internal road/ Building No. 8

ng No. 1, West: Open Plot HHFMUMHOU Pradnya Pradeep Adsule, 19000003786 Pradeep Manohar Adsule Rs. 10,06,279/-as on 25-08-2021 Description of the Secured Assets / Immovable Properties / Mortgaged Properties: Apartment No 211, 1 Bhk, C- Type, 2nd Floor, Building No-6, Mahendra Happinest, Palghar -1, Gat No. 158/183 Pat 183 Part/plot No. 1, Village- Nandore, Taluka- Palghar, District- Palghar, Thane, Maharashtra 401401 (having Carpet Area Admeasuring 24.96 Sq. Mtrs, Open Balcony Of 0 Sq. Mtrs, Enclosed Balcony Of 1.91 Sq. Mtrs) Bounded by: North: 2 - 31, East: 2-10, South: 2-33, West: 2-12

*with further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective Demand Notice dated mentioned above, incidental expenses, costs, charges etc incurred till the late of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to HHFL a: foresaid, then HHFL shall proceed against the above Secured Asset(s)/Immo der Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said

The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s)/Immovable Property, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of HHFL. Any person who contravenes or abets ontravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for mprisonment and/or penalty as provided under the Act.

Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences.

DATE: 07-09-2021, Sd/-Authorised Officer **PLACE: MUMBAI** For Hero Housing Finance Limited

YES BANK

Registered Office: YES BANK LIMITED, YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400055

MUMBAI | TUESDAY, 7 SEPTEMBER 2021 Business Standard

PUBLIC AUCTION OF GOLD SECURITY PLEDGED

The borrower, in particular and the public, in general, are hereby notified that public auction of gold ornaments/security pledged in the below accounts is proposed to be conducted. The auction is of the gold ornaments /security of borrowers who have defaulted to pay, as per the terms of Loan Agreement signed & accepted by them, despite notices by YES BANK Limited (the "BANK") to clear the loan dues. The Bank had also ssued notice to the borrowers whereby, 7 days' time was given to repay the entire outstanding dues in the below accounts, failing which Bank would be at liberty to auction the entire pledged gold security without issuing further notice. The borrowers have neglected and failed to make payment, therefore, bank in exercise of its rights under the loan agreement as a pledged has decided to enforce the pledged over gold security by selling the gold ornaments/security by way of auction and recover the dues owed by borrowers to the Bank.

The auction will be conducted on our empaneled online portals on 14th September, 2021							
Loan No	Customer Name	Branch Name	Location	Date of Loan	Closure Amount	Auction Date	
GLN021400713401	Ranjana Singh	Mira Bhayander	Maharashtra	21-Nov-20	69515/-	14-Sep-21	
GLN034600740209	Sunil Tilakdhari Chauhan	Kandivali (w)	Maharashtra	31-Dec-20	74793/-	14-Sep-21	
GLN021400721707	Ranjana Singh	Mira Bhayander	Maharashtra	03-Dec-20	108565/-	14-Sep-21	
GLN042600517649	Neethu Satheesan Vilayil	Sakinaka	Maharashtra	10-May-19	162375/-	14-Sep-21	
GLN042600658145 Sanjiv Shamboolal Chandan Sakinaka Maharashtra 07-Aug-20 232369/- 14-5							
GLN042600746084	Farzana Shafik Ahmed	Sakinaka	Maharashtra	08-Jan-21	363119/-	14-Sep-21	
GLN042600669784	Sanjeev Kumar S Purohit	Sakinaka	Maharashtra	09-Sep-20	1976666/-	14-Sep-21	
The continue of all the conditional are as AO IO MILEDE IO. and the AO IO MILEDE IO. the size and the DANIK is							

The auction shall be conducted on an *AS IS WHERE IS* and the *AS IS WHAT IS * basis and the BANK is not making and shall not make any representation or warranties as regards the quality, purity, caratage, weight or valuation of the said gold ornaments, it shall be the sole and absolute responsibility of the potential purchasers to erify, examine and satisfy themselves about the quality, purity,caratage, weight or valuation of the said gold ornaments prior to placing their bids and for such purpose it shall be open to potential purchasers to examine, at their ole cost and expense ,and at the address set out hereinabove ,the gold ornaments whether with or without expert advice 45 minutes prior to the time stipulated for the conduct of the auction . All bids shall be subject to such minimur eserve price as the Bank may deem fit to fix in this regard. The auction process and the sale (if any) pursuant to such auction shall be subject to such further terms and conditions at the sole discretion of the Bank. If the borrower (s) mentioned above pays the amount dues outstanding against his loan account in full before the auction, bank may withdrawn the loan from the said auction without any further notice. Please note that it is absolute discretionary power of the undersigned authorized officer of the Bank, either to postpone or to cancel the auction proceedings without prior notice and without assigning any reason including right to reject any or all the bids or offers withou assigning any reason for same

Place: Mumbai, Date: 07.09.2021

Sd/- (Authorized Officer) Yes Bank Limited

PUBLIC NOTICE

ying on plot of land bearing C.T.S. No. 156, o /illage Malad North in Borivali Taluka of Mumba

Suburban District, in the registration district and Sub District of Mumbai City and Mumba Suburban (hereinafter referred to as "the Said Property") and also the member of "Shr

Owarkdeesh Co-Operative Housing Society

Limited", a society duly registered under the Maharashtra State Co-Operative Societies Act

Maharashtra State Co-Operative Societies Act, 1960, duly registered under registration number M U M / W R / H S G / T C / 1 4 6 0 6 / 2 0 9 - 1 0. (hereinafter referred to as "the Said Society") and is also holding 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 76 to 80 transferred in the Share Certificate No. 16 by the Said Society (hereinafter referred to as "the Said Shares"). Mr. Jitendra Amritlal Panchal has represented that the said property was purchased by him along with his wife Mrs. Anita Jitendra Panchal from M/s. Rajeshri Buildcraft Pvt. Ltd. vide Agreement for Sale dated

Pvt. Ltd. vide Agreement for Sale dated

PVI. Ltd, vide Agreement for Sale dated 19/03/2006, duly registered with the Office of Sub-Registrar of Assurance under Serial No. BDR11 – 01999 – 2006, dated 20/03/2006. The said Mrs. Anita Jitendra Panchal died intestate at Mumbai on 04/07/2021 leaving behind her, her widower Mr. Jitendra Amrittal Panchal, her

ner widower Mr. Jitendra Amrittal Panchal, her Daughters Ms. Aayushi Jitendra Panchal & Ms. Nikky Jitendra Panchal and her Son Mr. Dheer Jitendra Panchal as her only legal heirs and representatives at the time of her demise. All the legal heirs of late Mrs. Anita Jitendra Panchal are willing to transfer all the rights, title, interest over the said property and the said shares of late Mrs. Anita Ilitendra Panchal in the sale page of Mr.

Anita Jitendra Panchal in the sole name of M

the said property or any part thereof on account of the transfer of right, title and interest of late Mrs. Anita Jitendra Panchal in favour of Mr. Jitendra Amrittal Panchal, by way of inheritance, easement, reservation, maintenance or otherwise heather was propertied.

otherwise howsoever is/are hereby requested to

undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice hereof at his office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been

abandoned, surrendered, relinquished, released, waived and given up, ignoring any such claims or demands and no subsequent claims or demands will be entertained and/or for which my Client shall not be represented.

Mayur Pandya, Advocate High Court, Shop No. 7, Gajanand Niwas, Liberty Garden Road No. 2, Opp. D'Mart pick up Point, Malad (W), Mumbai- 400 064

which my Client shall not be responsible.

Mumbai Dated: 07/09/2021

form and make the same known to the

endra Amritlal Panchal by executing Releas

All person/s having any claim/interest in

SHAMA ENGINE VALVES LIMITED Regd. Office: B-28, Maharani Bagh, New Delhi-110065 CIN: U29110DL1961PLC003528 Notice is hereby given that my client Mr. Jitendra Amritlal Panchal is the co-owner of Flat No. 404 Amritial Panchal is the co-owner of Flat No. 404, admeasuring about 656 Sq. Ft. Carpet (60.94 Sq. Mts.) area on Fourth Floor, of Shri Dwarkdeesh Co-Operative Housing Society Limited; situated at Hemukalani Road No. 2, Iraniwadi, Kandivali (West), Mumbai – 400.067

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Annual General Meeting of the members of the SHAMA ENGINE VALVES LIMITED will be held on Thursday, 30th September 2021 at 12 30 P.M. at S-1. Second Floor, Shop Cum Facility Centre, Pocket-A, DSIIDC Industrial Complex, Bawana, Delhi-110039 to ransact the following businesses:

- To receive, consider and adopt the Audited Balance Sheet for the year ended 31st March, 2021, together with Directors' and Auditors Report thereon.
- 2. To ratify appointment of Auditors for the year ending 31st March 2022.

3. To appoint director Mrs. Ritika Jatin (DIN01746272), who retires by rotation and being eligible, offers herself for reappointment. By Order of the Board

Preeti Sarin

(See Sub-Rule[11(d-1)] of Rule 107) **Possession Notice For Immovable Property**

Whereas, the undersigned being the Mr. Balasaheb S. Pawar, Special Recovery officer, of the Dnyandeep Co-operative Credit Soc. Ltd. Mumbai, Khopoli Branch under the Maharashtra Co-operative Societies Act 1960, Rules 1961, Sec-156, Rule-107 issued a demand notice dated 19/10/2019 calling upon the judgment debtor Shri, Vijay Sadashiy Deshmukh (Loanee) & Mrs. Sangeet Vijay Deshmukh (Co-Loanee) to repay the amount mentioned in the Demann-Notice issued by this office, Rs.8,29,556/- (Rs.Eight Lakh Twenty Nine Thousand Five Hundred Fifty six Only) with date of receipt the said notice and the judgmen debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 16/11/2019 and attached the property described herein below

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereb given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of 107 [11(d-1)] of the Maharashtra Co- operative Societies Rules.

The judgment debtor in particular and the public in general is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taker possession of 107 [11 D (D-1] of the Maharashtra Co-operative Societies Rules

The judgment debtor in particular and the public in general (Specially Khalapur Taluka at- Navghar, Post-Shengaon) is hereby cautioned not to dea with the property and dealings with the property will be subject to the charges of the Dryandeep Co-op, Credit Soc, Ltd. Mumbai, for an amount Rs.10.41.565 (Rs.Ten Lakh Forty One Thousand Five Hundred Sixty Five Only) and interes

Description of the Immovable Property All that part and parcel of the property consisting of :

Property No. 229/A, Property No.288, and Gat No.321, At-Navghar, Post-Shengaon, Taluka-Khalapur, Dist-Raigad. (Total Area - 36.50 Guntha)

Date: 06/09/2021 Place: Mumbai

Place: New Delhi

Date: 04.09.2021

Balasaheb S. Pawar, Special Recovery Officer, (Maharashtra Co-Op. Societies Act 1960 Section 156 & Rules 1961,Rule 107)

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN: L15100MH1981PLC024988 Registered Office: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate Saki-Vihar, Andheri (East), Mumbai-400072.

Email: investors@galaxycloudkitchens.in | Website: www.galaxycloudkitchens.in

Notice is hereby given that the 39" Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 11.00 a.m. through

Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice convening the said AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), general circulars issued by Ministry of Corporate Affairs viz. circular no. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") and SEBI circular dated May 12, 2020 and all other applicable laws to ransact the business as set forth in the Notice convening the said AGM. Pursuant to the provisions of Section 101 of the Act read with rules made thereunde

Secretarial Standard on General Meeting (SS-2), the notice of AGM setting out the usiness to be transacted there at with Annual Report of the Company for the financial year nded on March 31, 2021 have been dispatched electronically via e-mail to all the lembers whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and ransfer Agent or Depositories on September 6, 2021.

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10of the Companies (Management and dministration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, the Registrar of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday. September 23, 2021 to Thursday September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM

n compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made thereunder, as amended from time to timeand Regulation 44 of the Listing Regulations, the Company sproviding the remote e-voting facility to members to cast their vote electronically nroughelectronic voting system of National Services Depository Limited ("NSDL" remotee-voting"). All members are informed that:

- All the businesses as stated in the notice of AGM may be transacted through voting by electronic means: The remote e-voting period shall commence on Monday, September 27, 2021 at 9:00
- a.m. and will end on Wednesday, September 29, 2021 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday, September 23, 2021. The persons who acquire shares and become members of the Company after

dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the notice of AGM and on website of NSDL https://www.evoting.nsdl.com.The persons who acquire shares and become members of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the notice of AGM and or website of NSDL https://www.evoting.nsdl.com

The members may note that: Once the members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast

their votes again. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM.

Electronic copies of the Notice convening AGM, procedure and instruction for e-voting (before and at AGM) and participating in AGM will be sent to the Member whose e-mail ids are registered with the Company/ Depository (ies). If you have not registered your email address with the Company/Depository(ies), you

may follow the below instructions for obtaining the login details for e-voting: Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company TSR Darashaw Consultants Private Limited at Csg-KYC@tsrdarashaw.com providing folio no., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.

Please contact your Depository Participant (DP) and register your email

address in your demate account, as per the process advised by your DP. or technical assistance regarding VC/OAVM participation in AGM or in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call contact NSDL on evoting@nsdl..co.in - 1800 1020 990/ 800 224 430 or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager- NSDL at

sagar.ghosalkar@nsdl.co.in - 022-24994553 The AGM Notice is also available on the Company's website at www.galaxycloudkitchens.in, websites of stock exchange at www.bseindia.com and n website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com.</u> For Galaxy Cloud KitchensLimited

Place : Mumbai

Date: September 6, 2021

Suchita Rajput Company Secretary MR. SREERAM GOPAL is member of RUNWAL CYPRESS CO OPERATIVE HOUSING SOCIETY

PUBLIC NOTICE

LTD., Bearing Registration No. MUM WS/HSG/TC/11111/2019-2020. having address at Runwal Greens, M G. Link Road, Bhandup (West) Mumbai - 400 078 (hereinafter referr o as said society) and the said societ has not issued share certificate to it members till date and said MR SREERAM GOPAL jointly with MRS NANDINI SREERAM are holding Flat admeasuring about 1648 Sq. Ft., carpet area, Bearing No. 1003 on 10th floor in 'E' Wing of Tower No. 5 of the Building known as CYPRESS of the said society along with Two Parking Spaces Bearing Nos. P3-284 & P3-285 (hereinafter for the sake of brevity referred to as 'said Flat'). Said MRS NANDINI SREERAM died o 03.08.2014 at Mumbai.

The society has received an application Dated 14.08.2021 from MR. SREERAM GOPAL for transfer of 50% undivided rights in the said Flat o Late NANDINI SREERAM. The society nereby invites claim or objections fror the héir or heirs or othér claimants objector or objectors to the transfer of 50% undivided rights, shares and interest of Late MRS. NANDINI
SREERAM in the capital/property of the society in favour of MR. SREERAM GOPAL, within a period of Fifteen days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/ obiections for transfer o shares and interest of Late MRS NANDINI SREERAM in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of Late MRS.
NANDINI SREERAM in the capital/property of the society in such manner as is provided under the bye aws of the society. The claims objections if any, received by the society for transfer of shares and nterest of Late MRS, NANDIN SREERAM in the capital/property of the society shall dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registere Bve-Laws of the society is available fo inspection by the claimants/ objector, in the office of the society/with the Secretary of the Society between 07.00 pm to 08.00 pm from the date o publication of the notice till the date of expiry of its period For and on behalf of

Runwal Cypress Co-op. Hsq Soc Ltd.

(Hon. Secretary) Date: 07.09.2021 Place : Mumbai

Place : MUMBAI Date: 6th September, 2021

Regd office: D 19 - 20 Panki Industrial Area, P C Udyog Nagar, Kanpur, Uttar Pradesh, 208022

nnouncements. The Public are cautioned against dealing in any way with these shares Full Name Dilip Vallabhadas Bhatia/Hemant

Mumbai 400 055.

Place: Mumbai

Mr. Ranchhodram D. Choudhary & Mrs. Leelaben R. Choudhary, are the members of Siddhi Co-operative Housing Society Limited having address at 10th Khetwadi Back Road, Mumbai- 400 004 and holding Flat No.52 in the building of the Society, and holding Shares bearing distinctive No. 116 to 120 under Share Certificate No. 22. One of the co-owner Mr. Ranchhodram D. Choudhary died on 25.12.2013, without making any nomination.

Siddhi Co-op Housing Society Ltd. Hon. Secretary, Society Office, Siddhi Co-op Housing Society Ltd,

10th Khetwadi Back Road, Mumbai- 400 004 For Siddhi Co-op Housing Society Ltd.

PUBLIC NOTICE

1975-76 Consisting of 1674 Winhold lift with all the undivided rights, title and interest in the said property is being sold by the trust on "as-is-where-is basis" and owned by the 'Bombay Suburban Cosmopolitan Educational Trust' bearing PTR No. E-4592 (Mum). Interested parties are requested to submit their offers in sealed envelopes duly addressed to the undersigned under caption 'THE BID FOR THE BOMBAY SUBURBAN COSMOPOLITAN EDUCATIONAL TRUST' CARRA WITH DOWNED TRUS

Sealed envelopes shall be opened at the Trust's office after 30 days of publication of the notice i.e. on 07.10.2021 at 5.00 p.m.; bidders may attend at that time. The un-successful bidders would be immediately returned their Demand Drafts/Pay Orders.

कोरोना पसरवत असल्याचा आरोप पाच वर्षाच्या

(प्रतिनिधी): करोना विषाणूमुळे जगात भीती निर्माण केली आहे. या धोकादायक विषाणूमुळे संपूर्ण जगभरात निर्बेध लादण्यात आले आहेत. करोनाचा भयानक टप्पा आता कमी झाला तरीही अनेक देशांमध्ये त्याबद्दल सावधगिरी बाळगली जात आहे. असाच काहीसा प्रकार व्हिएतनाममध्ये घडला आहे. व्हिएतनाममध्ये एका माणसाला पाच वर्षाची शिक्षा सूनावण्यात आली आहे कारण त्याच्यावर करोनाचे नियम जाणूनबुजून मोडण्याचा आणि इतर लोकांमध्ये करोना विषाणू पसरवल्याचा आरोप आहे करण्यात आला आलेली व्यक्ती करोनाबाधित आहे रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हिएतनाममधील माध्यमांनी सांगितले की या व्यक्तीचे नाव

कारावासाची शिक्षा नवी दिल्ली, दि. ७,

आहे. शिक्षा सुनावण्यात ले व्हॅन ट्राय आहे. या व्यक्तीने करोनाचे नियम मोडले आणि हा धोकादायक विषाण् इतरांमध्ये पसरवला. पोलिसांनी सोमवारी त्या व्यक्तीला अटक आणि त्याला पाच वर्षासाठी तुरुंगात टाकले. हा निर्णय प्रांतीय लोक न्यायालयाने दिला आहे व्यक्तीचे सर्व युक्तिवाद ऐकूनही त्याच्या विरुद्ध निर्णय दिला गेला आहे माध्यमांनुसार, जुलैमध्ये जेव्हा त्या व्यक्तीचे शहर करोनाव्हायरसचे हॉटस्पॉट होते तेव्हा तो माणूस त्याच्या घरातून मुक्तपणे फ्रिक्स लागला. एवढेच नाही तर यानंतर त्याने आणखी एक करोना हॉटरऱ्पॉट असलेल्या ठिकाणापर्यत प्रवास केला. प्रशासनाने तेव्हा प्रवासावर पूर्णपणे बंदी होती. ले वॅन ट्रायने यावेळी प्रवास केल्यानंतर इतर लोकांम ध्ये करोना पसरवला होता असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले. २८ वषीय व्हॅन ट्रायवर दक्षिणेकडील भागांतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यावेळी व्हॅन ट्राय क्वरंटाइनमधून पळून गेला होता. ७ जुलै रोजी व्हॅन ट्राय करोना पॉझिटिव्ह निघाला आणि नंतर त्याला राग्णालयात दाखल करावे लागले. न्यायालयात असेही सांगण्यात आले की आरोपीनी करोना नियम ांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक लोकांना करोना विषाणूची लागण झाली आणि ७ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला. यासाठीही व्हॅन ट्रायला जबाबदार धरण्यात आले होते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीमुळे सुमारे

दहा जण गंभीर आजारी

पडल्याचा अंदाज आहे.

सध्या व्हॅन ट्रायला आता

शिक्षा झाली आहे. सर्व

इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करन

व्हॅन ट्रायने करोना नियम

ांचे उल्लंघन केले. त्यानंतर

न्यायालयाने त्याला

पाठवले आहे. सध्या

संसर्गाची परिस्थिती

पाच वर्षासाठी तुरुंगात

व्हिएतनाममध्ये करोना

गंभीर होत आहे. यामुळे

तेथील सरकार सतत

कठोर निर्णय घेत आहे.

तेथील अनेक ठिकाणी

पुन्हा लॉकडाऊन लागू

करण्यात आला आहे.

NOTICE

is hereby given that the share certificate no.17, distinctive nos. 2158 to 2163 of Rs.50/each issued by Chitrakala C.H.S.Ltd., L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai 70, in the name of Shri Gangji Lalji Shah, Flat no.17, B wing, Chitrakala C.H.S.Ltd, L.B.S. Marg, Kurla(W), Mumbai-70, has been reportedly lost / non traceable. An application has been received for issue of duplicate share certificate. Any person having any objection or claim to issue a duplicate share certificate in lieu of the lost one, should communicate his/her objection, addressed to the Hon Secretary within Fifteen days (15) from the date of issue of this notice. If no complaint is received within the stipulated period, the duplicate certificate will be issued in lieu of the lost

share certificate. For and on behalf of Chitrakala C.H.S. Ltd., Hon. Secretary.

APPENDIX-16

(UNDER THE BYE-LAW No 35) Smt. JASUBEN JAGANBHAI PATELwas a member of JAI HIND S.R.A. Co-Operative Housing Society Ltd., having address Janu Bhoye Nagar, kurar Village, Malad (East) Mumbai 400 097 and holding Flat No.A-2 2111 in the building of the society died 27/07/2016 Without making any nomination, her husband Mr. JAGANBHAI LALJIBHAI

PATEL was also Died in 1960. The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector orObjectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of the notice with copies of such documents and other proofs in support of her/his/their claims/objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no clams/objections are received with the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the bye-law o the society. A copy of the registered Bye Law of the of the society is available of the society between 8am to 9pm from the date of publication of the notice till date o expiry of its period.

Place:Malad (East) Date:08/09/21 For and on behalf of JAI HIND SRA Co-Op Housing Society Ltd.

सुचित्रा फायनान्स ॲण्ड ट्रेडिंग कं.लि. CIN:L65910MH1981PLC234305

नोंदणीकत कार्यालयः बी/३०६-३०९. डायनॅस्टि बिझनेस पार्क, संगम सिनेमा समोर, ए.के. रोड, अंधेरी (पूर्व), मंबई-४०००५९. दर.:०२२-६११९५२२२. फॅक्स:०२२-२८२२७८६५

Website:www.sftc.co.in. E-mail:suchitra@sangamgroup.com ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

चनापत्रक खालीलप्रमाणे

- कंपनीच्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२९ रोजी स.१९.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य द्रकश्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे ०४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.
- कोविड-१९ महामारी आणि दि.०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी, २०२९ रोजीची एमसीएढारे जाहीर केलेली परिपत्रके अनकमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/2020/79 द्वि. १२ मे, २०२० व परिपत्रक क SEBI/HO/CED/CMD2/CIR/2021/11 दि १५ जानेवारी २०२१ कंपनीज ऑक्ट २०१३ आणि सेर्ब रेग्युलेशन २०१५ यांच्या अधीन राहन कंपनीची ३८वी वार्षिक सर्वसाधरण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२९ रोजी स.१९.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात येणार
- कंपनी/डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चा अहवाल ई-मेलद्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.sftc.co.in आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कलकता स्टॉक एक्सचेंज लिमिटेडचे संकेतस्थळ www.cse-india.com येथे उपलब्ध आहे.
- कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ सुधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपनी दूरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आँधी) तसेच वार्षिक सर्वेसाधरण सभेच्या दरम्यान ई-मतदानांची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी किंवा दरम्यान सीडीएसएलतर्फे पुरवण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगचीँ सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी खालील बार्बीची नोंद घ्यावी.
- ब्रस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. सरू होईल आणि बधवार. २[°] वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपातील समभाग धारकांना ई-मतढान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण सभेच्य दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्य सभासदांनी दूरस्थ ई-मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभेत सहभागी होऊ शकतील पण, पुन्हा ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सुविधा <u>www.evotingindia.com</u> या र्लिकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-मतदान तसेच, व्हिंसी/ओएव्हिएमद्धारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधरण सभेची माहिती सूचनापत्रकात देण्यात आलेली आहे.
- सूचनापत्रक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि.२३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाग धारकांन लॉगीन आणि पासवर्ड <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल करून मिळवता येईल. ज्य व्यक्तींनी आधीच सीडीएसएलवर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासव ई-मतदानासाठी वापरू शकतील.
- . ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिक्टेंटली आस्कड क्वेशन, सीडीएसएलच्या संकेतस्थव www.evotingindia.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाह् शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करू शकतात किंवा ०२२-२३०७८७३८ व ०२२-
- मे. आर. महाडेश्वर ॲण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव यांना ई-मतदान आणि द्रस्थ ई-मतदान या प्रक्रियेची निरीक्षण आणि पारदर्शक छाननी करण्यासाठी निवडण्यात आलेले आहे.
- कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर ट्रान्सफर बुक शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण सभै च्या कारणासाठी बंद राहतील.

सुचित्रा फायनान्स ॲण्ड ट्रेडिंग कं.लि.करित सही/

विनोद कुमार सोदानी

तिकाण : मंबर्ड दिनांक : ०६.०९.२०२१

डी<u>आयएन:००४०३७४०</u>

मॅकिन्नॉन मॅकेन्झी ॲण्ड कं. लिमिटेड

सीआयएन:एल६३०२०एमएच१९५१पीएलसी०१३७४५ ४, श्रजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-२२६१२१११, ई-मेल:mmcladv@yahoo.co.in

७०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मॅकिन्नॉन मॅकेन्झी ॲण्ड कं. लिमिटेड** (कंपनी) ची ७०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०) सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेत नमुद् विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओं कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

७०वी एँजीएम सूचना, ई–वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि २०२०–२०२१ करिता कंपनीच्या वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद आहेत त्यांना त्यांच्या ई-मेलवर ७ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविण्यात आले आहे.

७०वी एजीएम सूचनेसह २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.mmclimited.net आणि निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) च्या www.satellitecorporate.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

कंपनीने ७०व्या एजीएमच्या सूचनेत नम्द विषयावर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई–वोटिंग व रजीएममध्ये ई–वोटिंगमार्फत सुविधा दिलेली आहे. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, ।. सदस्यांना त्यांचे रिमोट ई–वोटिंग परिचयपत्रे वापरून व्हीसी/ओएव्हीएममार्फत ७०व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होण्याची माहिती आणि ई-वोटिंग प्रक्रिया तसेच त्यातील पद्धती ज्या सदस्यांचे वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाही त्यांना ई-वोटिंगने त्यांचे मत देण्यासाठी सविस्तर प्रक्रिया ७०व्या एजीएम सूचनेचा भाग म्हणून

रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही आणि तद्नंतर रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ (नोंद दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्य त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील

जर कोणा व्यक्तीने एजीएम सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाल असल्यास आणि नोंद तारीखें अर्थात २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यार त्यांनी रिमोट ई-वोटिंगकरिता एजीएम सूचनेत नमुद माहितीचे पालन करावे.

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही. रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत आणि व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित असतील ते एजीएममध्ये ई–वोटिंगमार्फत मत देण्यास पात्र असतील.

ई-वोटिंगची प्रक्रिया ७०व्या एजीएमच्या सूचनेत तसेच सीडीएसएलद्वारे सदस्यांना पाठविण्यात आलेल्या ई–मेलमध्ये आणि सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई–वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास त्यांनी <u>www.evotingindia.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनअंतर्गत उपलब्ध रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्वन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००–२००–५५३३, सीडीएसएल पत्ताः १७वा मजेला, पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई–४००००१, ई–मेलः helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये मॅकिन्नॉन मॅकेन्झी ॲण्ड कं. लिमिटेडकरिता सही/ संपत बोराटे

अध्यक्ष

दिनांक: ०७.०९.२०२१ डीआयएन:०६९२९७०२ ठिकाण: मुंबई

ASIA CAPITAL LIMITED

CIN: L65993MH1983PLC342502 Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Ralfw2, Cossing Vallabhbhai Patel Road, Vile Parle (W), Mumbai - 400 056 Phone: 022-26100787/ 801/ 802 Email: asiacapitallimited@gmail.com Website: www.asiacapital.in

Notice of Book Closure and Cut-off Date lotice is hereby given that the Register of Members and Share Transfer B

remain closed on the following dates for the following purpose:					
Type of Security	Book Closure	Cut-off Date	<u>Purpose</u>		
value and paid up		September 2021	37th Annual General Meeting to be he on Thursday, 30th September 2021 at 4:00 p.m. at the Registered Office of th Company at 203, Aziz Avenue, CTS-138 Near Railway Crossing Vallabhbhai Pat		
			Road, Vile Parle (W), Mumbai-400056		

Hanuman Pate

Company Secretary & Compliance Officer

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

Date: September 08, 2021

मीआवएन: एल१५१००एमएच१९८१पीएलसी०२४९८८ **नोदणीकृत कार्यालय:** आयलेट हाऊस, एम.एस.पटेल कंपाउंड, शाह इंडस्टियल इस्टेट, साकी-विहार, अंधेरी (पूर्व), मुंबई -४०००७२.

ई-मेल: investors@galaxycloudkitchens.in वेबसाइट: www.galaxycloudkitchens.in

३९व्या सर्वसाधारण सभा, ई-वोटिंगची सूचना

थेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिडिओ माध्यमांद्रारे (ओएव्हीएम कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतुर्दीच्या अनुषंगाने, एजीएम बोलाविलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमा यवसायाचे व्यवहार करण्यासाठी, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले सामान्य परिपत्रके अर्थात परिपत्रक क्र. १४ १०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि १२ मे २०२० चे सेबीचे परिपत्रक आणि व्यवहार करण्यासाठी इतर सर्व लागू कायद्यांस वरील एजीएम बोलावलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय. अधिनियमाच्या कलम १०१ च्या तरतुर्दीच्या अतुष्मान तयार केलेल्या नियमांसह, सर्वसाधारण सभेवर सचिवालय मानक (एसएस -२), एजीएमने व्यवसाय उरवण्याची सुचन कंपनीच्या वार्षिक अहवालासह तेथे व्यवहार केला ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ज्या सर्व सदस्यांच ई-मेल पत्ते ६ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत अश . प्तर्व सदस्यांना ई-मेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले गेले आहेत.

कलम ९१ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम १० आणि लिस्टिंग रेग्युलेशनचे नियम ४२, कंपनीचे सदस्य रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर पुस्तके एजीएमच्या उद्देशाने गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१ ते गुरुवार ३० सप्टेंब (दोन्ही दिवसांचा समावेश) पर्यंत बंद राहतील

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुपालनामध्ये, त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांसह, वेळोवेळी सुधारण . केल्याप्रमाणे आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स ४४ च्या नियमानुसार, कंपनी सदस्यांना दूरस्थ ई-मतदानाची सुविधा प्रदान करत आहे जेणेकरून ते राष्ट्रीय मतदानाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व्हिसेस डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल (रिमोट-मतदान) सर्व सदस्यांना सचित केले जाते की:

- एजीएमच्या नोटीसमध्ये नमुद केल्याप्रमाणे सर्व व्यवसाय इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाद्वारे व्यवहार केले जाउ
- . रिमोट ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि बुधवार २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल. त्यानंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई-मतदान पध्व केले जाईल.
- इलेक्टॉनिक माध्यमांदारे किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट ऑफ तारीख गरुवार २ सप्टेंबर २०२१ आहे.
- ज्या व्यक्ती शेअर्स घेतात आणि कंपनीच्या सभासद बनतात एजीएम ची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनस शेअर्स धारण करतात म्हणजेच गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१ रिमोट ई- च्या सूचना आणि प्रक्रियेचे पालन करून आपर्ल मते टाकू शकतात. एजीएमच्या नोटीसमध्ये आणि एनएसडीएलच्या वेबसाईट https:// www.evoting.nsdl.com वर प्रदान केल्याप्रमाणे मतदान. ज्या व्यक्ती शेअर्स घेतात आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनतात आणि कट ऑफ तारखेला शेअर्स धारण करतात म्हणजेच गुरुवार, २३ सप्टेंबर २०२१ एजीएमच्या सूचना आणि एनएसडीएल https://www.evoting.nsdl.com च्या संकेतस्थळाव दिलेल्या सूचना आणि रिमोट ई-मतदानाच्या प्रक्रियेचे पालन करून मतदान करू शकतात. सदस्य हे लक्षात घेऊ शकतात
- एजीएमच्या अगोदर रिमोट ई-मतदानाद्वारे ज्या सदस्यांनी मतदान केले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएम मध्य उपस्थित राहू शकतात/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार मिळणार नाही.
- ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये फत कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे, त्याला रिमोट ई-मतदानाची सुविधा तसेच एजीएमवर मतदान करण्याच
- एजीएम, ई-मतदानासाठी प्रक्रिया आणि सूचना (एजीएम आधी आणि येथे) आणि एजीएममध्ये सहभागी होण्याच नोटिसीच्या इलेक्टॉनिक प्रती ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी (ळशी) मध्ये नोंदणीकत आहेत सदस्यांन
- जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी कडे नोंदवला नसेल तर तुम्ही ई-मतदानासाठी लॉगिन तपशी मिळवण्यासाठी खालील सूचनांचे अनुसरण करू शकता:

स्तविक स्वरूपातः कृपया कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, टीएसआर दाराशॉ कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडल Csg-KYC2tsrdarashaw.com येथे फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेल कॉपी (समोर आणि मागे) एक विनंती पाठवा, ईमेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन् केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत).

डिमॅट स्वरूपात: कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुस तुमचा ईमेल पत्ता तुमच्या डीपी खात्यात नोंदवा.

-रजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम सहभागासंबंधी तांत्रिक सहाय्यासाठी किंवा कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुर्म्ह गधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागा उपलब्ध भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा संपर्क NSDL वर कॉल कर evoting@nsdl.co.in -१८००१०२०९९०/१८००२२४४३० किंवा गी. सागरघोसाळकर, सहाय्यक व्यवस्थापक-NSDL sagar.ghosakar@nsdl.co.in - ०२२-२४९९४५५३ वर संपर्क करू शकता.

र्जीएम ची सूचना कंपनीची वेबसाइट www.galaxyclourkitchens.in, स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि एनएसडीएल ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्

गॅलेक्सी क्लाउड किचेन्ससाठी मर्यादिव

ठिकाण: मुंबई दिनांकः ६ सप्टेंबर २०२१

सही/ सुचिता राजपूत

इशा मिडीया रिसर्च लिमिटेड

सीआयएन: एल७२४००एमएच१९८४पीएलसी३२२८५७ **नोंदणीकृत कार्यालय:** १०वा मजला, कृशल कमर्शियल कॉम्प्लेक्स, शॉपर्स शॉपच्या वर. एम.जी. रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००८९. दूर.:०२२-४०९६६६६, ६७९६९९५७-८-९, **ई-मेल**:eshanews@gmail.com, वेबसाईट:www.eshamediaresearch.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करणे

- कंपनीच्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी द.३.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर दुकश्राव्य माध्यमान (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.
- कोविड-१९ प्रादुर्भावामुळे आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२० १३ एप्रिल. २०२० व ५ मे. २०२० (यापढे एमसीए परिपत्रक म्हणन संदर्भ) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (रेग्युलेशन्स) सहवाचिता सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/ ७९ दि.१२ मे, २०२० नुसार स्पष्टीकरण अहवाल तसेच एजीएम सूचना कायद्या कला १०२ अन्वये आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल, संचालकांचा अहवाल आणि वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल (एकत्रितपणे वार्षिक अहवाल) ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार (डीपी)/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेर्ब
- परिपत्रकानुसार दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविण्यात आले आहेत. वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात २५ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांन त्यांचे मत केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) यांच्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद
- विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की: अ) एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत मतदानाने विमर्ष केला जाईल.
- ब) रिमोट ई-वोटिंग २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल.
- क) रिमोट ई-वोटिंग २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समापत होईल. विद्यत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक २५ सप्टेंबर, २०२१ आहे.
- विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता उपलब्ध
- असेल क) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात ३० सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास evoting@kfintech.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर सदस्य कार्वीसह ई-वोटिंग माध्यमातन यापवींच नोंद असल्यास त्यांनी

रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

- सदस्यांनी नोंद घ्यावी की: (१) उपरोक्त तारीख व वेळेनंतर कार्वीद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. (२) एजीएमपुर्वी जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही; आणि (३) नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.
- सदस्यांनी नोंद घ्यावी की, ३८व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.eshamediaresearch.com</u> आणि कार्वीच्या www.evoting.kfintech.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.
- काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास डाऊनलोड सेक्शन अंतर्गत https:// evoting.kfintech.com वर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युअल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा कार्वी टोल फ्री क्रमांक १८००३४५४००१ वर संपर्क करावा किंवा संपर्क श्री. रघुनाथ, उपव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली वित्तीय जिल्हा, नानकरामगूडा, सेरिलींगमपल्ली, हैदराबाद-५०००३२, ई-मेल: evoting@kfintech.com किंवा दूर.0४0-२३३१२४५४ वर संपर्क करावा जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबतचे तक्रारीचे निवारण करतील.
- कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २२ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे भागहस्तांतरण पुस्तक व सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं सही/ शिल्पा पवा

दिनांक: ०८.०९.२०२१ संचालिक

जाहिर नोटीस सर्व लोकांस कलविण्यात येते की. गांव मीजे माकुणसार, ता वसई, जि पालघर, येथील स . नं . ८१, हि . नं . २, क्षेत्र - हे . आर . प . - १ २२ . २० + पो . ख . ० . १३ . ९० एकूण क्षेत्र हे आर .प्र. - १.३६.१० एवढी जमिन मिळकत. येथील ७/१२ उतारयावर १) श्री रमेश गणप राऊत व इतर ८ हयांच्या नावे वर्णिलेली असून सदर मिळकतीपैकी श्री सुरेश गणपत राऊत ह्यांच्या हिश्श्यातील एकुण क्षेत्र हे . आर . प्र . ०.१५.२७ + पो.ख. - ०.०१.७३ एकुण क्षेत्र - हे . आर . प्र . - ० . १७ . ०० एवढी जमिन मिळकत, अशा मिळकतीवर श्री सरेश गणप राऊत आणि श्री विराज सरेश राऊत हे कर्ज घेत आहेत तरी सदर मिळकत अगदी निर्विवा बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरित ादर प्रकरण आमच्याकडे वित्तिय संस्था असलेल्य आमच्या अशिलांनी कर्ज पुरवठा करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे. तरी सदर मिळकती सर्वधा कोणाहीकडे हितसबंधाच्या दष्टीने गहाण, दान वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख परावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध ाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशी राव्यासकट आपली हरकत आमचे कार्याल १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिल माळा, नालासोपारा प, ता . वसई, जि . पालघर येर् सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडन देण्य आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्वि वाद वोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी

> पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड बेन्सन विल्यम पेन

केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड सीआयएन:एल७०१००एमएच१९८५पीएलसी३०१८८ **ोंदणीकृत कार्यालय:** ५०१, ५वा मजला, रुर्ब किसेन्ट बिझनेस बोलेवर्ड अशोक चकवर्ती

दि .०८/०९/२०२१ .

रोड, कांदिवली (पर्व), मंबई-४००१०१ द्रः:+९१-३७३२२०३०,

ई-मेल:info@kcdindustries.com, वेबसाईट:www.kcdindustries.com

सुचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, भागधारकांर्च ३६वी एजीएम गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ . दु.१.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-५०१ ु ५वा मजला, रुबी क्रिसेन्ट बिझनेस बोलेवर्ड, अशोव चक्रवर्ती रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१० येथे होणार आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी, ठेवीदाराकडे नोंद आहेत त्या सदस्यांना उपस्थित गवती व प्रॉक्सी नमुन्यासह वार्षिक अहवाल व सूचनेची विद्युत प्रत पाठविण्यात आली आहे . पंदर वार्षिक अहवाल कंपनीच्य www.kcdindustries.com तसेच बीएसई लेमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-वोटिं ाविधा देण्यासाठी मंडळाने एनएसडीएलची सेव नेयुक्त केली आहे. शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२ ो मंगळवार. २८ सप्टेंबर. २०२१ पर्यंत कंपनी^न सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बं ठेवले जाईल. ज्या सदस्यांची नावे गुरुवार, २: सप्टेंबर, २०२१ रोजी नोंद आहेत त्यांना रिमोट -वोटिंग किंवा एजीएमच्या ठिकाणी पोलने मत ण्याची सुविधा असेल. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत उपस्थि राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही रिमोट ई-वोटिंग सोमवार, २७ सप्टेंबर, २०२ रोजी स.१०.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार २९ सप्टेंबर. २०२१ रोजी सायं.५.००वा. समा होईल. गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी किंव त्यापुर्वी एजीएम सूचना पाठविल्यानंतर सदस्र झालेल्या व्यक्तींनी evoting@nsdl.co.in वर नएसडीएलकडे युजरआयडी व पासवर्ड विनंती हरावी. काही प्रश्न असल्यास www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असलेले ई-वोटिंग मॅन्युअल पहावे किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडकरित ठिकाण: मुंबई दिनांक: ०८.०९.२०२१ कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. RUPESH RAMESH SINGH, have acquired the said Flat premises lying, being and situated at Renuka Society, Nr. Gulraj Tower, BK 1075, O T Section, Ulhasnagar Dist. Thane – 421003, from his father SHRI, RAMESH RAMADHAR SINGH, vide Gift Deed dated 03.09,2021, Any person and / or persons whoever has claim in espect of the said Flat premises should contact ne on my below Mobile No, or shall contact my client **Mr. RUPESH RAMESH SINGH**, on his Mobile No. 8329916438, within 14 days from the date of paper notice, otherwise he is entitled to transfer the said Flat premises in his name. All persons having any claim/ objection/ interes / share in the said Flat premises of whatsoeve nature by way of deposit of title deeds, heritance legacy, bequest transfer, mortgage sale, gift, lien, lease, charge, trust maintenance, easements or otherwise nowsoever in respect of the above Flat remises, are required to make the same knowr to the undersigned by Registered Post with acknowledgement due long with documentary proof at within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, otherwise claim if any, will be considered as abandoned / or

Advocate, High Court Lawyer's Chamber, 2nd Floor, Bhaskar Building, A. K. Marg, Bandra (E), Mumbai 400 051 Mob : 9324902752

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे गास. ता . वसर्ड. जि . पालघर येथील गावठाण मिळकतीवर श्री मायकल संज्याव रूमाव, ह्याचे राहते घर (जुना मालमत्ता कं ४३७/अ), नवीन नालमल्ता कं . GS01/437/1, विभाग कं .१, क्षेत्र-५७२ चौ फुट, (वसई - विरार शहर नहानगरपालिका असेसमेंट प्रमाणे) रा . मदर तेरेजा शेजोळ, गास, नालासोपारा(प ·), येथे सदर घर मेळकत आस्तित्वात आहे . तरी सदर घर नालमत्ता मिळकत अगदी निर्विवाद वोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर पकरण आमच्याकडे गार्सियन नागरी सहकारी पतसंस्था गास ह्यांनी कर्ज पुरवठा करण्याच्या हेतुने प्तोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दष्टीने विधीगाहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिल नाळा, नालासोपारा प, ता वसई, जि पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच इरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद ध्यावी .

सही /-दि . ०८ / ०९ / २०२१ . पेन वकील ॲन्ड सन्संकरिता

ठिकाण: मुंबई

एमराल्ड लेजर्स लिमिटेड

(पूर्वीची एपीटीई ॲमलगॅमेशन्स लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीजायस्न : एल७४९००एमएच१९४८पीएलसी००६७९१ **नींदणीकृत कार्यालय**: क्लब एमराल्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प्लॉट क्रमांक ३६६/१५, स्वस्तिक पार्क, मंगल आनंद हॉस्पिटल जवळ, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१, **दूरध्वनी क्रमांक:** +९१ २२ २५२६ ५८०० इंमेल: info@apteindia.com, वेबसाइट : apteindia.com

८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम द्वारे), ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की कंपनीच्या सदस्यांची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ('व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअलद्वारे दिली जाईल अशी सूचना देण्यात आली आहे. म्हणजे (ओएव्हीएम), वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेनुसार नमूद विषयावर विचा विमर्श करण्यासाठी होणार आहे.

सतत कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभमीवर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ५ मे २०२० चे परिपत्रक क्र.२०. ८ एप्रित २०२० चे परिपत्रक क्र.१४, १३ एप्रिल २०२० चे परिपत्रक क्र.१७ च्या परिपत्रकांसह (एकत्रितपणे संदर्भित एमसीए परिपत्रके म्हणन्) ८७व्या एजीएम सदस्यांच्या शारीरिक उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी व्हीसी/ ओएव्हीएम दारे आयोजित केर्ल नाईल. एमसीए परिपत्रके आणि कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीचे अनुपालन करताना, कंपनीच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जार्डेन.

मार्ट्स प्रारं जानाजरा करना जाहरा. मिसीए परिपत्रकानुसार एजीएम सूचनेसह २०२०-२१ चा वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे . नोंटणीकत आहेत त्यांना इलेक्टॉनिक पध्दतीद्वारे पाठवण्यात आले आहे. हीसी/ ओएव्हीएम द्वारे होणााऱ्या ८२व्या एजीएम मध्ये सहभागी होण्याकरिता, सदस्यांना विनंती आहे की ज्या सदस्यांचे ईमेल पत्ता नोंदणीकृत नाहीत त्यांच्या ईमेल पत्त्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी एजीएम नोटीस पहावी.

नादणा प्रक्रयसाठा एजाएम नाटास पहावा. एमसीए परिपत्रके आणि १२ में, २०२० रोजी सेबी ने जारी केलेले परिपत्रकानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना केवळ त्या सदस्यांना इतेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवायची आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए)/ डिपॉझिटरी सहमार्गीनुसार नोंदणीकृत आहेत. वार्षिक अहवाल भाणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंप्रनीच्या वेबसाइट www.apteindia.com आणि स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com च्या वेबसाइटेवर अनुक्रमे उपलब्ध आहे.

आणि त्यक एक्तपंत्र **www.bscintura.com** थ्या वबताइट्यर अनुक्रम उपलब्ध आह्. सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेला फक हिसीत्ओ उपहारिय सुविधेद्वारे उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण समेत सामील होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांची गणना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत

कोरमची गणना करण्याच्या हेतूने केली जाईल. कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ चे नियम ४२ च्या तरतुदीनुसार, ८७व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या उद्देशाने ०९-२०२१ (दोन्ही तारखा समाविष्ट) सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीचे शेक्षर ट्रान्सफर बुक २४-०९-२०२१ ते ३०-०९-२०२१ पर्यंत बंद राहील.

कंपनी आपल्या सर्व सदस्यांना एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद् केलेल्या सर्व ठरावांवर मते देण्यासाठी आपली रिमोट ई-मतदान सुविधा प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा प्रदान करत आहे. ई-मतदान/रिमोट ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, २३ सप्टेंबर, २०११ च्या कट-ऑफ तारखेप्रमाणे वास्तविक किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर धारक सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात.

ाक्या। इस्तिरायलाङ्क्र ट्रस्तुभात शब्द धारक सदस्य इतस्युनाक पद्धतान त्याय मत दक्ष शकतात. कंपनीने एस.एस. इंडेलच इंडे कंपनीने एस.एस. इंडेलच इंडे कंपनीने एस.एस. इंडेलच इंडे कंपनीने एस.एस. इंडेलच इंडेलचेंट्राची छाननी करण्याच्या हेतूने छाननीकार म्हणून घोषित केले आहे. रिमोट ई-मतदानाचा कालावधी २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी २,०० वाजता संपती. जर तुमचा ईमेल पत्ता आधीपासून कंपनी/इंडोबिंहरामध्ये नींट्यायुक्त असेल तर, ई-मतदानासाठी लॉगिन तपशील तुमच्या नींट्यायुक्त पत्ता आधीपासून कंपनी/इंडोबिंहरामध्ये नींट्यायुक्त असेल तर, ई-मतदानासाठी लॉगिन तपशील तुमच्या नींट्यायुक्त पत्तावाला कालाव्या इंग्रेल एस्तावाला कालाव्या इंग्रेल एस्तावाला होता होता कालाव्या होत्यायुक्त स्व

पत्थांवर पाठवल जात आहत. जर तुन्हां आरदापु करना । ।हथा।श्रद्धान्य तुनचा इनल पत्ता नादवला नसल, तर कृथ्या खालीत सूचनांव अनुसरण करा: १) वास्तविक स्वरूप : कंपनीच्या राजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटना विनंती पाठवा, शी. राजेश शहा, support@survashare.com ठा शेवर पत्थाची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), ईमेल पत्थाच्या नांदणीसाठी पॅन आणि आधार कार्डची रव साकांविक केलेली प्रत पंत्रक क्या प्रदान करणे. १) डीमॅट स्वरूप : कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने सुचवलेल्या

प्रक्रियेनुसार तुमचा ईमेल पत्ता तुमच्या डीमॅट खात्यात नोंदवा. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

एमराल्ड लेझर्स लिमिटेड सही/-राजेश एम. लोया पूर्ण वेळ संचालव

एने : ००२५२४७

ठिकाण: मुंबई दिनांक: ७ सप्टेंबर, २०२१

SKOL

एसकेआयएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड CIN:L36911MH1983PLC178299

नोंदणीकृत कार्यालय: एसकेआयएल हाऊस,२०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई–४०० ०२३. दुरः:९१–२२–६६१९९०००, **फॅक्स**ः९१–२२–२२६९६०२३. ई-मेल:contact@skilgroup.co.in वेबसाईट:www.skilgroup.co.in

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **एसकेआयएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी द्.१४.३०वा. बाबासाहेब डहाणूकर हॉल, ओरिकॉन हांऊस, १२, के. दुभाष मार्ग, काळाघोडा, फोर्ट, मुंबई–४००००१ या ठिकाणी रजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता होणार आहे. ३१ मार्च, २०२१ रोजी र् संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सर्व सदस्यांना त्यांच्या ई–मेलवर कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे पत्र व्यवहार उद्देशाकरिता नोंद् आहे त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर/विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे आणि ते कंपनीच्या www.skilgroup.co.in वेबसाईटवर्र्ह उपलब्ध आहे. यापुढे ३८व्या एजीएमची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सदस्यास सभेत उपस्थित राह्न मत देण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या वतीने प्रॉक्सी नियुक्त करून सभेच्या ठिकाणी उपस्थित राहुन पोलने मत देण्याचा अधिकार असेल आणि प्रॉक्सी हा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी प्रपत्र केंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या प्रारंभापूर्वी किमान ४८ तास (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ चे नियम २०, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस–२) नुसार येथे सुचित करण्यात येत आहे की, (अ) सदस्यांना सीडीएसएलद्वारे देण्यात . प्रेणाऱ्या रिमोट ई–वोटिंग सुविधेमार्फत मत देता येईल. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएममध्ये पोलमार्फत मतदानाची सुविधा जे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असतील परंतु त्यांनी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना उपलब्ध होईल. (ब) नोंद दिनांक बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक म्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएम सूचनेत नमुद विषयावर सीडीएसएलच्या रिमोट ई–वोटिंग सुविधेने विद्युत स्वरुपात मत देण्याचा अधिकार आहे. (क) जर रजीएम सचनेच्या वितरणानंतर कंपनीचा सदस्य झालेले आणि नोंद तारीख अर्थात बंधवार. २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास एजीएम सूचनेत दिल्याप्रमाणे लॉगइँनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करावी. (ड) रिमोट ई–वोटिंग कालावधी रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. (ई) काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनअंतर्गत लब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे एसकेआयएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२१

सही/-निलेश मेहता कंपनी सचिव

क्रॅटोस एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन: एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर्स ५, निरमनपॉईंट, मुंबई - ४०० ०२१. दूरध्वनी : ०२२-२२८२३८५२/५३ ई-मेल: dvfl@rediffmail.com

विषय-वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना ोथे सूचना देण्यात येत आहे की, क्रॅटोस एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सदस्यांची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता ३१७, मेकर चेंबर्स , नरिमनपॉईंट, मुंबई - ४०० ०२१ येथे असलेल्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आयोजित केली

रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियमन ३४ (१) च्या अनुषंगाने, २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी एजीएमच्या सूचनेसह आम्ही कंपनीच्या वार्षिक अहवालासह सदस्यांना परवानगी पध्दतीद्वारे पाठवले

भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स)

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर ॲग्रीमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ चे रजिस्टर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील. सभासदांना याद्वारे सुचित केले जाते की कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुपालन

करताना, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि डएइख (सूची दायित्वे

आणि प्रकटीकरण करार) नियमन ४४ चे नियम २०, २०१५, क्रॅटोस एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सदस्यांन इलेक्टॉनिक माध्यमांनी एजीएममध्ये मतदानाचा अधिकार वापरण्याची सविधा प्रदान करत आहे आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-मतदान सेवांद्वारे व्यवसायाच व्यवहार केला जाऊ शकतो. रिमोट ई-मतदानाच्या सचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. रेमोट ई-मतदानाचा कालावधी २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता (भा.प्र.वे) सुरू होतो आणि २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपतो. (भा.प्र.वे). त्या वेळेनंतर मतदानासाठी रिमोट -मतदान पध्दत बंद केली जाईल आणि सदस्यांना त्या तारखेनंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची

परवानगी दिली जाणार नाही. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. सभासदांचे मतदानाचे अधिकार सदस्यांनी ठेवलेल्या इक्रिटी शेअर्सच्या संख्येनुसार गुरुवारी, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असतील. शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१ रोजी ज्या सदस्यांची नावे राजस्टर/ डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती जो बैठकीची सूचना पाठवल्यानंतर आणि निश्चित तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर गुरुवारी, २३ सप्टेंबर, २०२१ नंतर कंपनीचा सदस्य बनू शकतो, तो evoting@nsdl.co.in वर विनंती ाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतो. युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्याची सविस्त प्रक्रियो सभेच्या नोटिसमध्ये देखील प्रदान केली आहे, जी एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे उदा. जर एखादा सदस्य ई-मतदानासाठी आधीच एनएसडीएल[ँ]मध्ये नोंदणीकृत

असेल तर तो रिमोट ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठी आपला विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो. मतदानाद्वारे मतदानाची सुविधा बैठकीत उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही त्यांना मतदानाद्वारे बैठकीत मत देण्याचा हक्क असेल. ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते सभेला उपस्थित राहू शकतात परंतु बैठकीत पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत. ई-मतदानाशी संबंधित कोणतीही प्रश्न किंवा तक्रार एनएसडीएलला www.evoting.nsdl.com वर ई-मेलद्वारे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९९४६००/२४९९४७३८ वर किंवा टोल फ्री क्रमांका १८००-२२२-९९० वर कॉल करून संबोधित केली जाऊ शकते.

> मंडळाच्या आदेशान्वरे क्रॅटोस एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता

> > सही/-

रवींद्र गुप्ता कंपनी सचिव